

अंशुकं und अंशुपट्. — 7) Nom. pr. a) eines Ṛshi, RV. 8, 8, 26. — b) eines Fürsten VP.423.

अंशुकं gana सप्तादि, n. SIDDH. K. 248, b, ult. 1) Blatt RāGAN, im CKDr. Čak. 164. MUGH. 63. — 2) Zeug, Gewand AK. 2, 6, 2, 17. 3, 4, 25, 182. H. 666. an. 3, 3. MED. k. 42. (वस्त्रमात्रे); seiner Zeug H. an. (सूत्मवासिसि) MED. (सूत्पावसि); weisser Zeug (प्रस्त्वावसि) RAMĀN. zu AK. im CKDr. Oberkleid (उत्तरीये) H. an. MED. Unterkleid CABDĀR. beim Schol. zu ČIc. 13, 31. (अंशुकं वस्त्रमात्रे स्पात्परिधानोत्तरीयो); Kleid JIÉN. 2, 217. 238. 3, 273. सितंशुका VIKR. 53. Tuch: स्तनेषु तन्वंशुकं निवेशपते प्रमदः RT. 1, 7. स्तनंशुक Busentuch VIKR. 80. पताकांशुक Flagge VID. 53; vgl. noch चीनंशुक. — Am Ende eines adj. Comp. f. आ ČIc. 13, 31. VIKR. 53. — Von अंशु Faser.

अंशुधर् (अंशु + धर् tragen) m. Sonne TRIK. 1, 1, 98.

अंशुपट् (अंशु + पट्) n. eine besondere Art Zeug: अंशुपटनाम् (Sch. = पट्टशाकोनाम् also dvandva) M. 5, 120. अंशुपट् JIÉN. 1, 186.

अंशुपति (अंशु Strahl + पति Herr) m. Sonne H. 13.

अंशुमैती (das substantivirte Fem. vom adj. अंशुमत्) f. 1) der Wasserstrom in den Lüften (nach dem Schol. die Jamuna) RV. 8, 83, 13 — 15. — 2) N. einer Pflanze, Hedysarum gangeticum AK. 2, 4, 4, 3. MED. t. 184.

अंशुमत्पला (अंशुमत् Sonne + फल Frucht) f. N. einer Pflanze, Musa sapientum AK. 2, 4, 4, 1. — Vgl. भानुपत्ता und अनंशुमत्पला.

1. अंशुमत् (von अंशु adj. 1) reich an Fasern, Schlossen, Stengeln, AV. 8, 7, 4. (वीरुद्धः) उद्देनं भगो अश्वीडेनं सोमो अंशुमान्। उद्देनं मुरूतो देवा उदिन्जायी स्वस्तर्ये ॥ 8, 1, 2. — 2) strahlenreich, strahlend BHAG. 10, 21. (रुचिः) AV. 13, 2, 7. (रथः).

2. अंशुमत् (das substantivirte vorangehende adj.) m. 1) Sonne AK. 2, 7, 54. TRIK. 1, 1, 99. H. 13. MED. t. 184. N. 5, 42. JIÉN. 3, 144. — 2) Nom. pr. a) ein König aus der Sonnendynastie, Sohn des Asamañgas und Vater des Dilipa VP. LIA. I, Anh. VIII. — b) ein Nachkomme des Kṛatha, HARIV. 6390. — c) ein Ṛshi, HARIV.

अंशुमाला (अंशु + माला) f. Strahenkranz.

अंशुमालिन् (von अंशुमाला) m. Sonne TRIK. 1, 1, 99. H. 13. VID. 35.

अंशुल (von अंशु) m. der Weise Kāṇakja, TRIK. 2, 7, 22.

अंशुकृत (अंशु Strahl + कृत Hand) m. Sonne H. 96. GĀTĀDH. im CKDr. —

1. अंश् m. Theil AK. 2, 9, 9, v. l. H. an. 2, 574. VIKV. im CKDr. — 2. अंश् (अंशु 1) Schulter, m. n. AK. 2, 6, 2, 29. H. 588, Sch. m. RV. 1, 64, 4. 5, 54, 11. VS. 20, 8, 28, 3. JIÉN. 3, 87. ČAK. 29. 58. beim Rinde Art. Br. 2, 6. — 2) अंशि die beiden oberen Arme des Altars (vgl. अंशिणि) ČAT. BR. 3, 5, 1, 5. 6. KĀTJ. 5, 4, 14. MAHĀDH. zu VS. 5, 42. — 3) Name eines Königs Kūrma - P. im VP. 423, N. 26.

अंशुकूट (अंश + कूट) m. Buckel beim Buckelochsen H. 1264.

अंशस्त्र (अंश् Schulter + त्र॑ schützend) n. 1) Panzer RV. 4, 34, 9, 8, 17, 14. — 2) Bogen (?) NIR. 5, 25.

अंशस्त्रकोण (अंशस्त्र + कोण) adj. einen Panzer zur Schale habend: दोषाणी-द्वावमवतमश्मचक्रमंसत्रकोणं सिङ्गता नूपाणाम् RV. 10, 101, 7.

अंशधी (अंश + धी f. von धि) f. Geräth zum Kochen (?): स्तनेन तृष्ण मन्त्सा कृतीषा ब्रह्मोदनस्य विद्युता वेदिरुर्ये। अंशधीं प्रद्वापुषे धेहि नारि-

तौदृतनं सादृय देवानाम् ॥ AV. 11, 1, 23. Vielleicht ein Gefäß mit Handhaben, Henkeln auf beiden Seiten (gleichsam die Schultern [अंश] des selben); vgl. das lat. *ansa*, wo nur diese Bedeutung sich erhalten hat.

अंशभार् (अंश + भार्) m. Schulterjoch, gana भवादि. — Vgl. अंसभार्. अंसभारिक (von अंशभार) adj. f. अंसभारिकी auf einem Schulterjoch tragend, gana भवादि.

अंसय्, अंसपृति 1) theilen, KAVIKALPADR. im CKDr.; vgl. अंशप्. — 2) schlagen, kämpfen (समाघाते) WEST. Dhātup. § 35, 64.

— चि theilen, brechen, unschädlich machen, abwehren: शक्ति व्यंसितां माधवेन MBH. 1, 197. व्यंसयामास तं तस्य प्रकृताम् 3, 11728.

अंसलैं (von अंस Schulter) adj. stark, kräftig P. 5, 2, 98. AK. 2, 6, 1, 44.

H. 448. ČAT. BR. 3, 1, 2, 21. (शरीरम्) 8, 4, 6. RAGH. 3, 34.

अंसापय्, अंसपृति theilen WEST. u. श्रंत्. — Vgl. अंशापय्.

अंसभार् (अंस Lec. von अंश + भार्) m. Schulterjoch, gana भवादि. — Vgl. अंसभार.

अंसभारिक (von अंसभार) adj. f. अंसभारिकी auf einem Schulterjoch tragend, gana भवादि. — Vgl. अंसभारिक.

अंस्त्य (von अंस Schulter) adj. zur Schulter gehörig: ये अंस्त्या ये अङ्गाः सूधीकृता ये प्रकाङ्कता: RV. 1, 191, 7 (nur hier).

1. अंत्तू, अंत्तूता, आनन्दे, अंहिता, अंहिष्ठते, अंहिष्ठ. Gehet. अंहिष्ठ BHATT. 3, 25, 18, 28. अंहितास्मक्ते 22, 17. आनन्दे चात्तिकं पितु: 14, 51. आनन्दिरे उद्दिग्रि प्रति 3, 46. आंहिष्ठातामाअथमम् 4, 4. आंहिष्ठत संग्रामम् 18, 74.

— Caus. अंहिष्ठति schicken: तमाञ्जिक्ष्मौथ्यलप्यज्ञमूमम् 2, 40, 15, 75. — Desid. अञ्जिह्विष्ठते gehen wollen: प्राच्यमाञ्जिलिष्ठावक्ते 14, 15. — Vgl. अञ्जिक् und अञ्जि, für die die Wurzel von den Grammatikern vielleicht erst geschaffen worden ist.

2. अंत्तू, अंत्तूपृति entweder sprechen oder leuchten (भाषार्थ mit der Variante भासार्थ) WEST. Dhātup. § 33, 122.

1. अंत्त॒ति f. 1) Angst, Bedrägniss, Noth RV. 1, 94, 2. पृथमस्माक्तपृत्वत्यो अच्छा निरंतुमियो मरुतो गृणाताः 5, 55, 10. मित्रो नो अत्यंहृतातं वरुणाः पर्वदर्यमा 8, 86, 2, 21. मा नः सप्तस्य हृष्टः परिदेषतो अंत्तूतिः । कुर्मिर्न नावमा वंधीत 8, 84, 9. — 2) Krankheit H. an. 3, 243. MED. t. 86. — Vgl. अंत्तूस्, अंत्तू, अंडार, अथ, अङ्गम्, ang-o, goth. aggvo-us, कृ-त्वा. Vgl. über diese ganze Wortspalte AUFRECHT in Zeitschrift für vergl. Sprachf. II, Heft 4.

2. अंत्तू, अंत्तूपृति f. Gabe, Geschenk UN. 4, 63. AK. 2, 7, 29. H. 387. an. 3, 243. MED. t. 86. (Wils. übersetzt त्याग through leaving, abandoning). — Vgl. अंत्तूती und अंत्तूति.

अंत्तूती f. gana बहुवादि. Gabe, Geschenk SĀRAS. zu AK. im CKDr. — Vgl. 2. अंत्तूति und अंत्तूति.

अंत्तूत् n. UN. 4, 212. 1) Angst, Bedrägniss, Noth: नैनमहं: परि वरदघ्योः RV. 4, 2, 9. वि रुद्ध वीकृतः 4, 3, 14. दमेव वत्सादि मुष्याद्यह्नः 2, 28, 6. पृथा ददित्यायाः परियास्यह्नः 6, 37, 4. नेषि च पर्विष चात्यंह्नः 3, 15, 3. 7, 40, 4. अपा धिपा तुल्यामात्यह्नः 5, 45, 11. तिरश्चिद्यह्नः सुपृथा न्यस्ति 7, 60, 6. प्रजेता न आञ्जिराता द्विषता पृथंद्याः 10, 164, 4. सूर्पि नारवंदसः पात्वंन्यमवीसादर्त्रि मुश्यः 1, 117, 3, 118, 8. VS. 20, 14. AV. 6, 48, 3. अपै गृष्णात्मंद्यस् उरुष्य RV. 1, 58, 8. विश्वस्मात् अंत्तूतो निष्पृष्टपृतन 1, 106, 1 — 6, 113, 6. पर्विष एः पारमंद्यसः स्वस्ति 2, 33, 3, 34, 15. अंत्तूति 1, 34, 1.